

नागपूर महानगरपालिका, नागपूर  
(जनसंपर्क विभाग)

प्रसिद्धी

पत्रक

---

ता. १९ ऑक्टोबर २०१९

प्लास्टिक निर्मूलनसंदर्भात १२९८  
जणांवर कारवाई

मनपा उपद्रव शोध पथकाची कामगिरी : एका दुकानदारावर  
फौजदारी कारवाई

नागपूर, ता. १९ : प्लास्टिक बंदीचे उल्लंघन करून प्लास्टिक विक्री व वापर करणा-यांवर कारवाईला वेग आला आहे. मनपा उपद्रव शोध पथक व झोनस्तरावरील नियुक्त चमूकडून आतापर्यंत १२९८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंतच्या कारवाईमध्ये लक्ष्मीनगरमधील एका दुकानदारावर फौजदारी कारवाईही करण्यात आली आहे.

उपद्रव शोध पथकाचे स्काँड लिडर विरसेन तांबे यांच्या नेतृत्वात पथकाद्वारे संपूर्ण शहरात प्लास्टिक बंदीबाबत कारवाई सुरू आहे. नागपूर

महानगरपालिकेतर्फे उपद्रव शोध पथक तैनात करण्यात आले आहे. झोन स्तरावर पथकाची नेमणूक करण्यात आली असून पथकामध्ये ८७ जणांचा समावेश आहे.

उपद्रव शोध पथक व झोनस्तरावरील चमूकडून २३ जून २०१८ ते १५ नोव्हेंबर २०१९ या कालावधीमध्ये दहाही झोनमध्ये १२९८ जणांवर कारवाई करून ६६ लाख ९० हजार ३०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये ९४ जणांना नोटीस बजावण्यात आले आहे तर संपूर्ण कारवाईमधून २३९१०.२२० किलोग्रॅम प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.

### **आसीनगर झोनमध्ये सर्वाधिक कारवाई**

मनपा उपद्रव शोध पथक व झोनस्तरावरील पथकाकडून आलेल्या कारवाईमध्ये दहाही झोनमध्ये सर्वाधिक कारवाई आसीनगर झोनमध्ये करण्यात आली आहे. आसीनगर झोनमध्ये सर्वाधिक २१८ जणांवर कारवाई करून यामधील २१ जणांना नोटीस बजावण्यात आले. कारवाईमधून आसीनगर झोनमधून ८१५.०७० किलोग्रॅम प्लास्टिक जप्त करण्यात आले व १२ लाख १० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यापाठोपाठ धरमपेठ झोनमध्ये १९१ जणांवर कारवाई करून ९ लाख ९६ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. या कारवाईमध्ये ९ जणांना नोटीस बजावण्यात आले असून १५४६.४०० किलोग्रॅम प्लास्टिक जप्त करण्यात आला आहे. प्लास्टिक कारवाईमध्ये तिस-या क्रमांकावर मंगळवारी झोनमध्ये कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारी झोनमधील

१५१ जणांवर करण्यात आलेल्या कारवाईमधून ७ लाख ५२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तर १६ जणांना नोटीस बजावण्यात आले. मंगळवारी झोनमधून २०४१.२५५ किलोग्रॅम प्लास्टिक जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

२३ जून २०१८ ते ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत झोननिहाय कारवाई

अ.क्र.	झोन	केसेस	दंड	एफआयआर	नोटीस	जप्त केलेले प्लास्टिक (कि.ग्रॅ.)
१	लक्ष्मीनगर	१०३	५३६०००	१	८	७५९.२४२
२	धरमपेठ	१९१	९९६०००	०	९	१५४६.४००
३	हनुमाननगर	८७	३८८८००	०	७	२८६.४९५
४	धंतोली	१४७	७८५५००	०	५	७०३.१९०
५	नेहरूनगर	४४	२२००००	०	७	२१३.५००
६	गांधीबाग	१३२	६७५०००	०	१५	८५२७.६४०
७	सतरंजीपूरा	११६	५८६०००	०	३	८३०.४६८
८	लकडगंज	१०९	५४१०००	०	३	८१८६.९६०
९	आसीनगर	२१८	१२१००००	०	२१	८१५.०७०
१०	मंगळवारी	१५१	७५२०००	०	१६	२०४१.२५५
	<b>एकूण</b>	<b>१२९८</b>	<b>६६९०३००</b>	<b>१</b>	<b>९४</b>	<b>२३९१०.२२०</b>